

**डे. ए. सो. चे बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स , पुणे -४**  
**कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिष्यवृत्ती सूचना २०२०-२१**

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती व जमाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (SC,ST,OBC,VJNT,SBC) या संवर्गातून महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांने शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शिष्यवृत्ती/ फ्रीशिप चा ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा ऑनलाइन अर्ज <https://mahadbtmahait.gov.in> या वेबसाइटवर दि.३ डिसेंबर, २०२० पासून ऑनलाइन भरणे सुरू झाले आहे

शिष्यवृत्ती (Scholarship) साठी व्हीजेएनटी/ ईमाव / विमाप्र या संवर्गाकरिता उत्पन्न मर्यादा १,००,०००/- असून, अनुसूचित जाती वा अनुसूचित जमाती या संवर्गाकरिता उत्पन्न मर्यादा २,५०,०००/- इतकी आहे. तसेच फ्रीशिप अनुसूचित जाती (BBA/BCA/BBM-IB अभ्यासक्रमा व्यतिरिक्त)/ अनुसूचित जमाती साठी उत्पन्न मर्यादा नसून, BBA/BCA/BBM-IB च्या अनुसूचित जाती (SC) विद्यार्थ्यांना फ्रीशिप लागू नाही. व्हीजेएनटी/ ईमाव / विमाप्र साठी ची उत्पन्न मर्यादा रु. ८,००,०००/- इतकी आहे. तसेच BBA/BCA/BBM-IB अभ्यासक्रमाकरिता व्हीजेएनटी/ ईमाव / विमाप्र संवर्गातील विद्यार्थ्यांना कुठलीही शासकीय शिष्यवृत्ती अथवा फ्रीशिप चा लाभ घेता येणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

सर्व पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः चा मोबाइल न.बँक खाते व आधार कार्ड शी लिंक करून घेणे आवश्यक आहे. तसे नसल्यास त्याची शिष्यवृत्ती/ फ्रीशिप जमा न झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील, तसेच एक वेळेस एकच शिष्यवृत्तीचा लाभ घेत येईल अर्ज भरताना कुठलीही अडचण येत असल्यास महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागास संपर्क साधावा.

**फ्रेश विद्यार्थ्यांसाठी** ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डला मोबाईल नंबर व विद्यार्थ्यांचे बँक खाते न लिंक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल वर OTP येतो तो Verified करावा. खालील शिष्यवृत्ती/ फ्रीशिपचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांने mahadbtmahait.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करून त्यातील Profile मधील सहा टॅब (Personal Information, Address Information, Other Information, Current Course, Past Qualification, Hostel Details) व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यावर खालीलपैकी योग्य ती स्कीम निवडून अप्लाय करावी.

**1) SC Scholarship/ Freeship साठी :- Social Justice and Special Assistance Department मध्ये**

a) Government of India Post-Matric Scholarship (Scholarship) / Post-Matric Tuition Fee and Examination fee (Freeship)

**2) VJNT, OBC & SBC Scholarship / Freeship साठी :- VJNT, OBC & SBC Welfare Department मध्ये**

- a) Post-Matric Scholarship to VJNT Students (Scholarship) / Tuition Fee and Examination fees to VJNT Students (Freeship)  
b) Post-Matric Scholarship to OBC Students (Scholarship) / Tuition Fee and Examination fees to OBC Students (Freeship)  
c) Post-Matric Scholarship to SBC Students (Scholarship)/ Tuition Fee and Examination fees to SBC Students (Freeship)

**3) ST Scholarship / Freeship साठी :- Tribal Development Department मध्ये**

a) Post-Matric Scholarship Scheme (Government of India) (Scholarship) / Tuition Fee & Exam Fee for Tribal Students (Freeship)

**शिष्यवृत्ती/ फ्रीशिप साठी आवश्यक असणारे सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents) अपलोड करावीत व ऑनलाइन पाठवावीत**

अ. क्र.	कागदपत्रे
१.	शिष्यवृत्ती/ फ्रीशिप अर्ज -२०२०-२१ (अर्जावर शेवटच्या पानावर विद्यार्थ्यांची व पालकाची नाव व सही करणे आवश्यक)
२.	कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांनी दिलेला)
३.	रहिवासी / डॉमिसाईल प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी दिलेला)
४.	विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
५.	रेशन कार्ड झेरॉक्स
६.	गुणपत्रिका झेरॉक्स (गुणपत्रिका - १० वी, १२ वी, एफ वाय बी कॉम, एस वाय बी कॉम, टी वाय बी कॉम, एम कॉम भाग -१)
७.	महाविद्यालय प्रवेश पावती झेरॉक्स
८.	वसतिगृह प्रवेश पावती झेरॉक्स (आवश्यक असल्यास)
९.	खंड प्रमाणपत्र (Gap Certificate) (आवश्यक असल्यास)
१०.	विहित नमुन्यातील प्रतिज्ञा पत्र
११.	शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (१० वी / १२ वी / टी. वाय बी. कॉम.)
१२.	बँक खात्यामध्ये आधार क्रमांक मिळविण्यासाठी / डीबीटी लाभ मिळविण्यासाठी अर्ज (एन पी सी आय मॅपिंग)
१३.	आधार कार्ड झेरॉक्स
१४.	बँक पास बुक झेरॉक्स (आधार कार्डशी लिंक असलेले)

**रिन्युअल विद्यार्थ्यांसाठी** ऑनलाईन अर्ज भरताना Profile मधील Personal Information मध्ये Income certificate ची माहिती अपडेट करावी. व Current Course मधील माहिती अपडेट करून गुणपत्रिका अपलोड करावी व चालू वर्षाचा माहिती भरून व फी शून्य टाकावी. प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यावर वरील पैकी योग्य ती स्कीम निवडून अप्लाय करावी.

शिष्यवृत्ती/ फ्रीशिप चा अर्ज दिनांक १५ एप्रिल, २०२१ पूर्वी अचूक भरून वरील कागदपत्रासोबत हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करावी, किंवा शिष्यवृत्ती व फ्रीशिप चा अर्ज व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे (वर नमूद केलेल्या क्रमानुसार) एकाच Pdf स्कॅन करून [bmccmahadbt2021@gmail.com](mailto:bmccmahadbt2021@gmail.com) ई मेल वर पाठवावी .

(डॉ.एस. यू. पुरोहित)  
प्राचार्या